



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.२८/०४/२०१८.

प्रेस नोट

तडीपार अट्टल घरफोड्या सनी जाधव व चोरीचे सोने विकत घेणाऱ्यास गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक. ३,०५,०००/- दागिने हस्तगत औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई.

दि.२८/०४/२०१८:- दि.१३/०४/२०१८ रोजी फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सातारा येथे फिर्याद दिली होती कि, त्या नोकराचे ठिकाणी गेल्यानंतर त्यांची सासू यांनी ०९.०० वाजेच्या सुमारास घरास कुलूप लावून मुळगावी गेल्या असतांना दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कडीकॉडा कुलूप तोडून घरातील लोखंडी कपात तोडून अंदाजित ११ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे सातारा येथे कलम ४५४,३८० भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

मा.पोलीस आयुक्त औरंगाबाद, मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हे अभिलेखावरील आरोपीवर लक्ष केंद्रित करून त्याचा कसोशीने शोध घेतला, तसेच गोपनीय बातमीदारांची मदत घेवून घरफोडी गुन्ह्याचा कसोशीने तपास करित असतांना दि.२८/०४/२०१८ रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या पथकाला त्यांचे माहिती मिळाली कि, तडीपार इसम सनी जाधव याने १३ एप्रिल रोजी विटखेडा येथे दिवसा घरफोडी केलेली असून त्या चोरीतील सोन्याचे दागिने त्याचेकडे असून चोरीचे दागिनेसह तो बीडबायपास रोडने सातारागावकडे जाणार आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करून बीडबायपास रोड टिनूज टच हॉटेल जवळ सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे तडीपार इसम सुर्यकांत उर्फ सनी गोपीनाथ जाधव वय २२ वर्ष रा. क्रांतीनगर कोकणवाडी, औरंगाबाद ह.मु. जालना यास शिताफीने छापा टाकून पकडले असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात झडतीत सोन्याचे दागिने ज्या मध्ये एक सोन्याचे गंठन व कानातील झुबे असे वजन अंदाजे ३ तोळे ४ ग्राम कि.अ १,१५,०००/- रु दागिने मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यातील केलेल्या इतर दागिन्याबाबत सुर्यकांत उर्फ सनी यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने या घरफोडीतील बाकीचे सोन्याचे दागिने जयदीप रमेश मेखे (सराफा), वय २८ वर्ष रा.अभिनय थेटर जवळ, औरंगाबाद यास विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून सदर सराफा दुकानदाराकडे अधिक तपास करण्यात आला असून त्याच्या कडून राणी हार, नेकलेस, व साखळी असे ०७ तोळे २ ग्रामचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. सदर दोघांकडून या गुन्ह्यातील एकूण ११ तोळे सोने दागिने अंदाजे किमतीच ३,०५,०००/-रु चे हस्तगत करण्यात आले आहे.

सदरचे सोन्याचे दागिने सनी जाधव याने १३ एप्रिल रोजी आनंद विहार हैप्पी होम येथील प्लॉट मधून चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर चोरी बाबत फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सातारा येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याने तसेच सुर्यकांत उर्फ सनी हा ०२ वर्षाकरिता औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून तडीपार असल्याने नमूद दोघास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सातारा यांच्या ताब्यात दिले आहे. सनी जाधव याच्या विरुद्ध या पूर्वी घरफोडीचे २० गुन्हे दाखल आहेत.

सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, मा.पोलीस उप आयुक्त(मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे/घाटगे,सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे)श्री.रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ/सुभाष शेवाळे, पोना/सतीश हंबर्डे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, सय्यद अशरफ, नितीन धुळे, धर्मराज गायकवाड, नंदलाल चव्हाण लालखा पठाण यांनी केली आहे.

SD/-

(रामेश्वर थोरात)

सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)

औरंगाबाद शहर